



24<sup>th</sup> February 2022

To  
**Corporate Relationship Department**  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001

**Scrip Code: 506003**

Dear Sir/Madam,

**Sub.: Newspaper publication of Un-audited Financial Results**

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the un-audited Financial Statements for the quarter and nine months ended 31<sup>st</sup> December, 2021, published in following newspapers:

1. Business Standard on 24<sup>th</sup> February 2022;
2. Pratahkal on 24<sup>th</sup> February 2022.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,  
For **SUDAL INDUSTRIES LIMITED**

---

**Mukesh Ashar**  
**Whole-Time Director and CFO**  
**DIN: 06929024**

**FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED**  
 Corporate Off.: Flr. 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400 076  
 Regd. Off.: Megh Towers, Flr. 3, Old No. 307, New No. 155, Poonamallee High Road, Madhavayal, Chennai - 600 095

**DEMAND NOTICE**  
 UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (FIHFC) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) were avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below:

Sl. No.	Loan Amount No., Name of the Borrower/Co-Borrowers Property Holders as the case may be	Date of Demand Notice U-13(2) and Total Outstanding
01	LAN: 602207210235380 & LAN: 602207510304755 (1) Nitesh Mahendra Vanjale, (2) Archana Sukumar Sumare, Add. 1 - Milkat No. 41407/4, Mahalaxmi Colony, Muddhingi, Mahalaxmi Colony, Kolhapur, Maharashtra - 416119 NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 11,76,398 (Rupees Eleven Lakh Six Thousand Three Hundred and Ninety Eight only)
02	LAN: 602207510181739 & LAN: 602207510353621 (1) Ruchana Sandeep Sane, (2) Sandeep Prakash Sane, Add. 1 - Plot No. B51, R.S. No. 176/1, Near Zenia Chowk, Magdum Colony, at Pachgaon, R.K. Nagar, Tal. Karveer, Kolhapur, Maharashtra - 416013 NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 13,05,546 (Rupees Thirteen Lakh Five Thousand Five Hundred Forty Six only)
03	LAN: 602207510244047 (1) Amit Adgonda Patil, (2) Rajashri Adgonda Patil, (3) Global Green Energy, Add. 1 - 283, Sudhash Lane, Main Road, Near High School, Nagon, Kolhapur, Maharashtra - 416212, Add. 2 - C.S. No. 170/2, AP. Nagon, Tal. Hat Kanangle, Kolhapur, Maharashtra - 416212 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 7,47,313.00 (Rupees Seven Lakh Forty Seven Thousand Three Hundred Thirteen only)
04	LAN: 602207510256459 (1) Subhash Dinkar Koli, (2) Chhaya Subhash Koli Add. 1 - Shastri Chowk, Pattan Kodoli, Kolhapur, Maharashtra - 416202 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 42,98,979.72 (Rupees Forty Two Lakh Ninety Eight Thousand Nine Hundred Eighty Nine and Seventy Two Paise only)
05	LAN: 6022088102596428 (1) Ankush Raju Patil, (2) Akshay Raju Patil, Add. 1 - R.S. No. 36, Pl. No. 11B, Ujalawadi, Laghuvan Colony, Tal. Karveer, Dist. Kolhapur, Maharashtra - 416217, Add. 2 - Gat No. 50/2, Pl. No. 17, at Ujalawadi, Tal. Karveer, Dist. Kolhapur, Maharashtra - 416004 NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 7,14,465.72 (Rupees Seven Lakh Fourteen Thousand Four Hundred Sixty Five only)
06	LAN: 602207510256455 (1) Chandrashekar Vasant Vhatkar, (2) Ujjwala Chandrashekar Vhatkar, (3) Samrudhi Music Merchant, Add. 1 - R.S. No. 674, C. Bagwan Galli, Azad Chowk, Kolhapur - 416002, Add. 2 - 674 Azad Chowk C Ward, Karveer, Kolhapur - 416002 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 4,28,097.64 (Rupees Four Lakh Twenty Eight Thousand Ninety Seven and Sixty Four Paise only)
07	LAN: 602207210337302 (1) Balwant Shamarao Konde, (2) Kamal Balwant Konde, Add. 1 - 781, Navin Vasahat, Dharmod, Kolhapur - 416211 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 16,90,737.76 (Rupees Sixteen Lakh Ninety Thousand Seven Hundred Thirty Seven and Seventy Six Paise only)
08	LAN: 602207510254796 (1) Abhishek Suryakant Bhakar, (2) Prasad Suryakant Bhakar, (3) Kanchan Suryakant Bhakar, (4) Deepali Prasad Bhakar, Add. 1 - H. No. 2807, Bilewad, Nagar, Rendal, NR Jodhpur Temple, Kolhapur, Maharashtra - 416203, Add. 2 - Gat No. 54, Plot No. 66, at Village Rendal, Tal. - Hatkanagle, Kolhapur - 416203 NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 12,93,416.00 (Rupees Twelve Lakh Ninety Three Thousand Four Hundred Sixteen only)

The borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that FIHFC is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, FIHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FIHFC is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the sale of the secured asset(s), FIHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged property is insufficient to cover the dues payable to the FIHFC. This remedy is in addition and independent of all the other remedies available to FIHFC under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of FIHFC and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Place: Kolhapur  
Date: 24.02.2022

Sd/-  
Authorized Officer  
FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

**OFFICE OF EXECUTIVE ENGINEER**  
 RCD, Road Division, Ranchi  
 Dindyal Nagar, Behind Govt. Guest House, Mornabadi, Ranchi-834008  
 E-mail- eorcdranchi-jhr@gnic.in, Phone- 0651-2361018

**NOTICE INVITING TENDER**  
 e-Tender Reference No.: RCD/RANCHI/EPC/01/2021-22 Dated- 23-02-2022

Executive Engineer, Road Construction Department, Road Division, Ranchi hereby invites RFP for Construction of 4-Lane fly over / Elevated road cum ROB in Siramtoli Chowk-Rajendra Chowk-Mecon roundabout (Total length 2.34 KM) in Ranchi in the state of Jharkhand on EPC mode the particulars of which are as follows:

State	Name of work	Estimated Cost (in Rs.)	Bid Security (in Rs.)	Cost of document (in Rs.)	Completion period	Maintenance period
Jharkhand	Construction of 4-Lane fly over / Elevated road cum ROB in Siramtoli Chowk-Rajendra Chowk-Mecon round about (Total length 2.34 KM).	271,75,68,500.00 (including LC & GST)	2,71,75,700	30,000	20 (Twenty Months)	10 (Ten years) after Completion

Period of availability of tenders online/date & time of bidding on-line/last date of seeking clarification / date of opening of tender papers are as given below:-

Sl. No.	Procurement Officer	Place of Opening	Availability of tender on-line (Date and Time) From To	Date and Time of Pre-bid meeting	Last date of Seeking clarification	Bid Submission (Date & Time) Start Date Close Date	Date & Time of opening of Technical bid	
1	Executive Engineer, R.C.D., Road Division, Ranchi	Chairman, e-Procurement Cell, Room No. 330A, 3 <sup>rd</sup> Floor, Road Construction Department, Jharkhand Mantralaya, Dhurwa, Ranchi-834004.	04-03-2022 10.30 AM	05-04-2022 12.00 Noon	29-03-2022 12.00 Noon	04-03-2022 10.30 AM	05-04-2022 12.00 Noon	07-04-2022 12.30 PM

The Estimated Cost and Bid Security amount are subject to change, which can be seen in Bid document to be uploaded online at <http://jhrkhandtenders.gov.in>.  
 For terms and conditions visit the website <http://jhrkhandtenders.gov.in>

Executive Engineer  
 Road Construction Department, Road Division, Ranchi  
 Phone: 0651-2361018  
 e-mail : eorcdranchi-jhr@gnic.in

PR 264693 (Road Construction Dept  
 Colony/Tal. Ranchi) 21-22 (D)

**बैंक ऑफ महाराष्ट्र**  
 Bank of Maharashtra  
 A GOVT. OF INDIA UNDERTAKING

**वैकल्पिक एक बैंक**

VIRAR BRANCH: Kshirsagar House, 1<sup>st</sup> floor, Near Sai Baba Mandir, Gaithan, Virar (West), Thane, Maharashtra  
 \* Tel. No. (02250) 25052 / 2502291 \* E-mail : bmr94@mahabank.co.in  
 \* Head Office: Loknagar, 1501, Shivajinagar, Pune 411 005, Maharashtra.

**POSSESSION NOTICE (For Immoveable Property) (Para 8 (1))**

1. Ms. Sunanda Samir Sen, (Borrower) 2. Mr. Abhijeet Samir Sen, (Co-Borrower)  
 3. Mrs. Dipali Samir Sen (Guarantor)

All are are R/O. Flat No. 703/C wing, Type D-02, 7<sup>th</sup> floor, Balaji Platinum, Village / Tembhi Agashi Road, Virar (West), Dist. Palghar-401 303.

WHEREAS, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice under Section 13/2 dated 04.04.2021 by hand delivery, calling upon the Ms. Sunanda Samir Sen, (Borrower) Mr. Abhijeet Samir Sen, (Co-Borrower) & Mrs. Dipali Samir Sen (Guarantor) to repay in full the amount of ₹ 20,58,533.71 (Rs. Twenty Lakh Fifty Eight Thousand Five Hundred Thirty Three and Paise Seventy one Only) plus Unapplied Intl. @ 7.30% Plus penal interest @ 2% plus other Expenses w. e. f. 01.01.2021 till date of realization, within 60 days from the date of receipt of the said Notice.

The notice was given by Hand Delivery, calling upon the borrower and guarantors for payment of dues towards the bank. The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules, on this 22<sup>nd</sup> February 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount hereinabove mentioned.

**PROPERTY DESCRIPTION :-**  
 Equitable Mortgage of Flat No. 703/C wing, Type D 02, 7<sup>th</sup> floor, Balaji Platinum, Village-Tembhi, Agashi Road, Virar (West), Dist. Palghar-401 303 in name of Ms. Sunanda Samir Sen & Mr. Abhijeet Samir Sen.

Date : 22.02.2022  
 Authorised Officer & Chief Manager  
 Sd/-  
 Bank of Maharashtra, Virar Branch, Thane Zone

**शेखर वीर ऑफिस सर्विस**  
 Central Bank of India

Wadala Branch: Chhadra Mansion, Station Road, Wadala, Mumbai - 400 031  
 Tel.: 24106955. Mobile : 9930054804 Email : bmmum0634@centralbank.co.in  
 Website : www.centralbankofindia.co.in

**POSSESSION NOTICE**  
 (For Immoveable Property)  
 (See Rule 8(1))

Whereas  
 The undersigned being the Authorized Officer of the Central Bank of India, WADALA Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 21.10.2021 calling upon the Borrower M/S. Rechner Automation Systems Pvt.Ltd to repay the amount mentioned in the notice being Rs. 15340279.32 (Rupees One crore fifty three lakh forty thousand two hundred seventy nine and thirty two paise only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this 22 day of February of the year 2022.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Wadala Branch for an amount of Rs. 15340279.32 and interest and other charges thereon.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE/MOVEABLE PROPERTY**

- House No. SE-26, Saif Enclave Co-Op Hsg Society Ltd., S. No 94/C & 94 Plot No. 2, hissa No.1C 2C2, Plot No-2, Off Mumbai Goa Rd, Near Paill Poultry farm, Village Kolthe, Taluka-Parvel, Dist-Raigad-410206, Maharashtra.
- 214, 2nd floor Building no-08 Siddhi Vinayak co-op. ind premises Society Ltd, Jogan industrial Area, Plot No. 1 to 6, Chunabhatti Village, Chunaabhatti, Taluka - Kurli, Dist - Mumbai - 400022.

DATE: 22/02/2022 Sd/-  
 PLACE: Mumbai AUTHORIZED OFFICER  
 Principal Borrowers: MR. SANJIV S PATIL / Mr. VISHWANATH RAMCHANDRAN

**SUDAL INDUSTRIES LIMITED**  
 CIN: L21514MH1979FLC021541  
 Registered office: A-5, MIDC, Ambad Industrial Area, Nashik - 422 010.  
 Corporate office: 26A, Nariman Bhavan, 227 Nariman Point, Mumbai - 400 021.

**Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended 30.09.2020**  
 (Rs.in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
		31.12.2021	31.12.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations	3380.40	8825.37	8222.73
2.	Net Profit (Loss) for the period before tax and exceptional items	-388.48	-1126.64	-1360.98
3.	Net Profit (Loss) for the period after tax and exceptional items	-388.48	-578.23	-1382.80
4.	Other Comprehensive Income (OCI)	0.00	0.00	0.72
5.	Total Comprehensive Income for the period	-388.48	-578.23	-1382.08
6.	Paid-up Equity Share Capital (Face value Rs.10/- each)	736.78	736.78	736.78
7.	Other equity	-5364.51		
8.	Earnings Per Share before exceptional items - Basic and diluted	-4.45	-7.85	-18.47
9.	Earnings Per Share after exceptional items - Basic and diluted	-4.45	-7.85	-18.77

**Notes:**

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website ([www.sudal.co.in](http://www.sudal.co.in)).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 23rd February, 2022 and the Statutory Auditors of the Company have carried out 'Limited Review' of the same.
- The Company has been continuously incurring losses over last several years and its net worth stands fully eroded. Due to a slackness in demand by user industries, lack of working capital funding and volatility of aluminium price the Company was/is not able to utilize its production capacity optimally. The management feels that the demand would revive considering various incentive packages announced by the Government. The management also expects to convince the lenders, who have approached the NCLT for recovery of their dues, for a pre-accepted resolution plan and accordingly expects to arrive at a settlement with lenders in due course of time and believes that it is appropriate to prepare the financial statements on a going concern basis.

For and on behalf of the Board  
 Sd/-  
 M.V. Ashar  
 CFO & Director  
 DIN: 06929024

Place : Mumbai  
 Date : 23rd February, 2022

**CAD-2984**  
**ODISHA MINING CORPORATION LIMITED**  
 OMC House, Bhubaneswar-751001, Odisha  
 CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in

**EXPRESSSION OF INTEREST**  
 Contributory Provident Fund for the Staff of Odisha Mining Corporation Ltd., Bhubaneswar is desirous to invest its Trust Fund amounting to Rs. 4.00 Crore in Categories- I & II on dt. 02.03.2022.  
 Interested Brokers / Dealers are requested to visit our website [www.omcltd.in](http://www.omcltd.in) for detail.  
 OIPR No - 30005/11/0229/21-22 Secretary (CPF)

**CAD - 2991**  
**ODISHA MINING CORPORATION LIMITED**  
 OMC House, Bhubaneswar-751001, Odisha  
 CIN: U13100OR1956SGC000313, www.omcltd.in

**Short Notice**  
 (For Sale of unsold ore produced by ex-lessees in the auctioned mines in Odisha under Koira & Joda Mining Circle)

The Odisha Mining Corporation Ltd. intends to Sale the unsold ore produced by ex-lessees in the auctioned mines in Odisha under Koira & Joda Mining Circle through National e-auction which will be conducted by MSTC Ltd. The e-auction shall be held from 11.00 AM to 2.00 PM on dt. 03.03.2022.  
 For details, please visit the website of MSTC i.e www.mstccommerce.com  
 OIPR No - 30005/11/0229/21-22 Addl. General Manager (S&M)

**BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH**

C.P. (CAA)/24(MB)/2022  
 In  
 C.A.(CAA)/206(MB)/2021

In the matter of the Companies Act, 2013;  
 AND  
 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder  
 AND  
 In the matter of Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ("First Transferor Company") having CIN U74999MH1954PLC019908 and Retail Initiative Holdings Limited ("Second Transferor Company") having CIN U67110MH2008PLC188837 and Mahindra Retail Limited ("Third Transferor Company") having CIN U52190MH2007PLC173762 with Mahindra and Mahindra Limited (Transferee Company) having CIN L65990MH1945PLC004558 and their respective shareholders (Scheme)

Mahindra Engineering and Chemical Products Limited, a Company incorporated under the provisions of Indian Companies Act, VII of 1913 having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400001, India  
 CIN: U74999MH1954PLC019908 )...First Petitioner Company/ First Transferor Company

Retail Initiative Holdings Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400018, India  
 CIN: U67110MH2008PLC188837 )...Second Petitioner Company/ Second Transferor Company

Mahindra Retail Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Mahindra Towers, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400018, India  
 CIN: U52190MH2007PLC173762 )...Third Petitioner Company/ Third Transferor Company

Mahindra and Mahindra Limited, a Company incorporated under the provisions of Indian Companies Act, VII of 1913 having its registered office at Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400001, India  
 CIN: L65990MH1945PLC004558 )...Fourth Petitioner Company / Transferee Company

(together referred as 'Petitioner Companies')

**NOTICE OF HEARING OF COMPANY PETITION**

Notice is hereby given that a Petition under Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for an order sanctioning of the Scheme of Merger by Absorption of Mahindra Engineering and Chemical Products Limited ("First Transferor Company") and Retail Initiative Holdings Limited ("Second Transferor Company") and Mahindra Retail Limited ("Third Transferor Company") with Mahindra and Mahindra Limited (Transferee Company) and their respective Shareholders (the Scheme), was presented by the Petitioner Companies on 28<sup>th</sup> January, 2022 and was admitted by the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal") on 4<sup>th</sup> February, 2022. The said Petition is fixed for hearing and final disposal before the Tribunal on 9<sup>th</sup> March, 2022.

Any person desirous of supporting or opposing the Petition should send to the Advocates of the Petitioner Companies at the address mentioned below, a notice of his / her intention, signed by him / her or his / her advocate(s), with his / her name and address, so as to reach the Advocates of the Petitioner Companies and the Tribunal at 4<sup>th</sup> Floor, Telephone Exchange, G D Somani Road, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005, not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where any person seeks to oppose the Petition, grounds of opposition or a copy of his / her affidavit must be furnished with such notice.

A copy of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocates of the Petitioner Companies to any person requiring the same on the payment of prescribed charges for the same.

Dated: 24<sup>th</sup> day of February, 2022  
 Place: Mumbai

Hemant Sethi & Co  
 Advocates for Petitioner Companies  
 309 New Bake House,  
 Maharashtra Chamber of Commerce Lane  
 Kala Ghoda, Fort, Mumbai 400023  
 Reg: No MAH/177/1986

**FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED**  
 Corporate Off.: Flr. 5 & 6, B-Wing, Supreme IT Park, Supreme City, Powai, Mumbai - 400 076  
 Regd. Off.: Megh Towers, Flr. 3, Old No. 307, New No. 155, Poonamallee High Road, Madhavayal, Chennai - 600 095

**DEMAND NOTICE**  
 UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules")

The undersigned being the Authorized Officer of Fullerton India Home Finance Company Limited (FIHFC) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13 (12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) were avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted herein below:

Sl. No.	Loan Amount No., Name of the Borrower/Co-Borrowers Property Holders as the case may be	Date of Demand Notice U-13(2) and Total Outstanding
01	LAN: 602107210234411 & LAN: 602107510259790 (1) Santosh Ambadas Akul, (2) Shrihata Santosh Akul, 3. M/s Santosh Hero Honda Service Point, (4) Add. 1 - Flat No. 3, S No. 23/1B, OM Apartment, Bhishtga, Pipeline Road, behind Bharat Peral Pump, Asmed Nagar, Maharashtra - 414001 (B) Add. 2 - Shop No. 38, MR Trade Center, Wadia Park, Tilak Road, Opp. Mukund Steel, Ahmednagar, Maharashtra - 414001 NPA Date: 30.11.2021	Date: 05.02.2022 Rs. 20,48,602 (Rupees Twenty Lakh Fourty Eight Thousand Six Hundred Two Only)
02	Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 3 Having built up area ADM 62.02 Sq. Mtr., First Floor in OM Apartment constructed on Plot No. 10 having its Total Plot area of 237.00 sq. mtr. out of land Bearing Sr. No. 23/1B Bhishtga, Ahmednagar, Bounded as Last Side Margin, West Staircase and Flat No. 4, North Side Margin, South Side Margin LAN: 602107210259366 (1) Pooja Raghavendra Shetty, (2) Raghendra Ratakant Shetty, (3) Reyansh Coching Classes Near Gaikwad Hospital, Add. 1 - Plot No. 211, Ashvatsam Colony, Santa Nagar, Saverdi Ahmednagar, Maharashtra - 414003, Add. 2 - Plot No. 13, Sr. No. 56/1C/1F/1G/1D/1E, Tapovan Road, Dhavan Vasti, Saverdi, Ahmednagar - 414003 Add. 3 - Tapovan Road, Near Gaikwad Hospital, Ahmednagar, Maharashtra - 414003. NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 31,94,595.42 (Rupees Thirty One Lakh Ninety Four Thousand Five Hundred Ninety Five and Paise Forty Two Only)
03	Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 13, Sr. No. 56/1C/1F/1G/1D/1E, Tapovan Road, Dhavan Vasti, Saverdi, Ahmednagar - 414003 LAN: 602107210338845 (1) Rakesh Vilas Munot, (2) Sunita Vilas Munot, Add. 1 - 1429, Jagdale Niwas, Vanjar Galli, Mangal Gate, Near Bahirwanth Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414001, Add. 2 - Flat No. B-401, Silt: Third Floor, Shree Park, Plot No. 23, S. No. 167/1/1, Kedgaon, Ahmednagar - 414005 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 9,79,999.24 (Rupees Nine Lakh Seventy Eight Thousand Nine Hundred Ninety Nine and Paise Twenty Four Only)
04	Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. B.401, Silt: Third Floor, Shree Park, Plot No. 23, S. No. 167/1/1, Kedgaon, Ahmednagar - 414005 LAN: 602107210549281 (1) Hamid Kadar Sayyad, (2) Yasmin Hamid Sayyad, (3) Sayyad Store, Add. 1 - Gut No. 41231, Plot No. 21, Sambhaji Nagar, Parner, Ahmednagar, Maharashtra - 414302, Add. 2 - Gut No. 41231, Plot No. 21, Ahmednagar, Maharashtra - 414302, Add. 3 - Battery Pump Gasbhatti Shegadi Works, ST Stand Sejai, Opp. Senapati Barat Patsanthe, Parner, Ahmednagar, Maharashtra - 414302 NPA Date: 30.11.2021	Date: 31.01.2022 Rs. 13,06,666.02 (Rupees Thirteen Lakh Six Thousand Six Hundred Sixty Six and Paise Two Only)
05	Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 1, Shil: Floor, OM Sai Shradhdha Co-operative Housing Society Ltd., Wing-B, Plot No. 1+2, Sr. No. 229/1A1, HISS No. 2+3, Bhishtga, Saverdi, Ahmednagar - 414003 LAN: 602107510472781 (1) Nilesh Bansi Pardhe, (2) Bansi Dayanand Pardhe, (3) Sunita Bansi Pardhe, Add. 1 - 667 Reunka Nagar, Kedgaon, Near Baneshwar Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414001, Add. 2 - Survey No. 507, Plot No. 21, Kedgaon, Ahmednagar, Maharashtra - 414005. NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 20,92,054 (Rupees Twenty Lakh Ninety Two Thousand Fifty Four Only)
06	Description of Secured Assets/Mortgage Property: All that Piece and Parcel of Land Bearing Survey No. 507, Plot No. 21 Total area ADM 193.75 sq. ft. Situated at mauje Kedgaon, Ahmednagar, Maharashtra - 414005 LAN: 602107210509616 (1) Vilas Ramdas Pitekar, (2) Kavita Vilas Pitekar, (3) Vilas Enterprises, Add. 1 - H. No. 65, S. No. 7/2, Near Sai Nagar, Ghandhi Nagar, Bohhegaon, Maruti Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414003, Add. 2 - Plot No. 10, 16 & 18/1, S. No. 74/1A2 Row, House No. 1, Near Sai Nagar, Ghandhi Nagar Bohhegaon, Maruti Mandir Ahmed Nagar, Maharashtra - 414003. NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 8,75,981 (Rupees Eight Lakh Seventy Five Thousand Nine Hundred Eighty One Only)
07	Description of Secured Assets/Mortgage Property: All that Piece and Parcel of Land Bearing Row, House No. 1, Plot No. 10, 16 & 18/1, S. No. 74/1A2 area ADM 370 sq. mtr. Situated at Bohhegaon Near Maruti Mandir, Ahmednagar, Maharashtra - 414111 LAN: 602107510270421 (1) Babu Kisan Patona, (2) Shila Babu Patona, Add. 1 - H. No. 1B1, S. No. 229/1A1/1 OM Sai Sahkari Gruhanirman Sanstha, Saverdi, OM Sai Shradha Apartment, NR LT Recreation Center, Ahmednagar, Maharashtra - 414001, Add. 2 - Flat No. 1, Sult Floor, OM Sai Shradha Co-operative Housing Society Ltd., Wing B, Plot No. 1 +2 Sr. No. 229/1A1, HISS. NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 7,38,701 (Rupees Seven Lakh Thirty Eight Thousand Seven Hundred One Only)
08	Description of Secured Assets/Mortgage Property: Flat No. 1, Shil: Floor, OM Sai Shradhdha Co-operative Housing Society Ltd., Wing-B, Plot No. 1+2, Sr. No. 229/1A1, HISS No. 2+3, Bhishtga, Saverdi, Ahmednagar - 414003 LAN: 602109110635515 (1) Yogita Paraji Jadhav, (2) Ankush Gorakh Waghmare, Add. 1 - Jagdamba Nagar, Post Darewadi, Wakodi, Darewadi, Near Niranjan Hotel Wakodi Fata, Ahmednagar. NPA Date: 30.11.2021	Date: 02.02.2022 Rs. 24,20,373 (Rupees Twenty Four Lakh Twenty Thousand Three Hundred Seventy Three Only)

All that Piece and parcel of Land Bearing Plot No. 10, Sr. No. 2001/383 area ADM 200 sq. mtr. situated at Mauje Wakodi, Darewadi, Ahmednagar, Maharashtra - 414002. Bounded as : East - Remaining Portion of Plot No. 10, West - Part of Sr. No. 200, South - Road, North - Part of Sr. No. 200.

The borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that FIHFC is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, FIHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. FIHFC is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the sale of the secured asset(s), FIHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged property is insufficient to cover the dues payable to the FIHFC. This remedy is in addition and independent of all the other remedies available to FIHFC under any other law.

The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of FIHFC and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Place: Ahmednagar  
 Date: 24.02.2022

Sd/-  
 Authorized Officer  
 FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

Alan Scott Industries Ltd.  
Regd. Office: 302, Kumar Plaza, Kalina Kurla Road, Near Kalina Market, Santacruz East, Mumbai 400029.

NOTICE is hereby given that the unencumbered share certificate of Alan Scott Industries Limited Lost/stolen and holder of the said securities have applied to the company to issue duplicate certificate. Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the Shareholder	Folio No	Certificate Nos.	Distinctive Number	No. Of Shares
Anand Basilraj Parikh	000027	6	4097 - 4621	525
Anand Parikh / Rajul Parikh	005734	4514	190535- 190891	357

Place : Mumbai  
Date : 24-02-2022

Name of Shareholder(s)  
Anand Parikh / Rajul Parikh

**UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED**  
RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre,  
Dickinson Road, Bangalore - 560 042. CIN No. U85110KA1995PLC016175

**सार्वजनिक नोटिस**

जानते हे कळविण्यात येते की युनिमोनी फायनान्सियल सर्विसेस लिमिटेडद्वारे 03.03.2022 तारखेस, सकाळी 10.00 (सह) वाजता 101-105, First Floor, Express Chambers, Andheri-kurla Road, Mumbai - 400069. (तात) येथे गजगण वेवलेच्या सोन्याच्या दागिन्यांवित्तव आयोगीक करण्यात येणारे आहे. तिलास केले जाणारे सोन्याचे दागिने जे आणखी बाकी शह करले नाहीत अशा आम्हास अनेक ग्राहकांच्या कर्जाच्या वस्त्याचे आहेत. तिलाबाबी नोटिस कार्यालयीतपणे या कर्जाबाबत पाहिलेली आहे. तिलास केले जाणारे सोन्याचे दागिने शाब्येच्या नावासह खालील उल्लेख केलेल्या अनेक ग्राहकांच्या दफिती करी खात्याशी संबधित आहेत.

**Loan Nos: MUMBAI - BANDRA (MMB)-1876849, 1875315. MUMBAI - FORT (MUF) - 1898220. MUMBAI - KALYAN (MUK) - 1900993, 1874336, 1874341, 1874780.**

For more details, please contact : Mr. NAVEEN SHETTY - 8291648221 (Reserves the right to alter the number of accounts to be auctioned & postpone / cancel the auction without any prior notice.)

**जाहीर सूचना**

माझे अशील श्रीमती पुन्या सुरेश रामगिरी यांच्या वतीने हे सूचना देण्यात येत आहे की, त्यांची आई श्रीमती लक्ष्मी भुम्बुचा स्वल्माचार घडोली जाणु अर्थीत घडोली ४.०१.२६, क्षेत्रक्रम २५ चौ.मी. विन्डअप क्षेत्र, चारकोप श्री शिवसमर्थ को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लिमिटेड, फ्लॉट क्र.८२२, आरएस्सी-२२, सेक्टर ८, चारकोप, कोकिली (प.), मुंबई-४०००६७ (बायुदे सरू खोली बागा) या जागेच्या मालक व तांदेदार होण्या, जी इन्स्युर्वीनी अंतर्गत म्हाडा प्राधिकरणाद्वारे श्री. हितेश आर. साठ्यावकर याना वाटप करण्यात आली होती.

ज्याअर्थी दिनांक १८.०६.२००२ रोजीचे करणामाद्वारे मूळ प्राप्तकर्ते श्री. हितेश आर. साठ्यावकर यांनी सरदर खोली जाग श्रीमती लक्ष्मी भुम्बुचा स्वल्माचार (बायुदे खरेदीदार) याना विक्री कर इन्स्टीत करील होती, सरदर मालक श्रीमती लक्ष्मी भुम्बुचा स्वल्माचार यांचे ३१.०७.२०१० रोजी निघन झाले आणि त्यांचे वती श्री. भुम्बुचा स्वल्माचार यांचे १७.०८.२०११ रोजी निघन झाले होते, त्यांच्या पश्चात कायदेशीर वास्तुवार व प्रतिनिधी नामे श्रीमती पुन्या सुरेश रामगिरी (विवाहावृत्तीचे नार पुन्या भुम्बुचा स्वल्माचार) (मुलगी) आणि श्री. संदीप भुम्बुचा स्वल्माचार (मुलगा) आहेत. वर सरू व्यतिरिक्त अन्य कोणीही कायदेशीर वास्तुवार नाहीत.

अणि ज्याअर्थी श्रीमती पुन्या सुरेश रामगिरी यांनी मरवातेचे अन्य कायदेशीर वास्तुवारकडून मुक्तता करणामा प्राप्त केवळानुसार म्हाडा हस्तान्तर पत्रावरील प्राप्त केवळानुसार एकमेव सरदर्या हस्तु त्यांच्या नावे सोसायटीचे भागमंड्यवत्त्वाचे हस्तांतरणासाठी अर्ज करू इच्छित आहेत.

जर अन्य वास्तुवार, व्यक्ती किंवा कृत्रिम संस्थास सरदर खोली जाग व जेअर्थीत दावा, अणिभार, हक्क, हित असल्यास त्यांनी खालील स्वाक्षितीकर्तेकडे सरदर सूचना प्रकाम तारखेच्यामुदत १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजते जाईल की, कोणताही दावा नाही अणि अल्पवयास ते त्याग/स्वीकृत केले आहेत.

सहो/-  
(श्री. एच. शेखमयत)  
दफिाल उच्च न्यायालय  
दिनांक : मुंबई २४.०२.२०२२  
फ्लॉट क्र.१३/डी-०१, गोरई-२, वॉलिवली (प.), मुंबई-११.

**PUBLIC NOTICE**

NOTICE IS given to general public that M/s. Krishna Allied Industries Pvt. Ltd. are the present owners of Unit No:344, adm. 945 sq.ft., (carpet), on the 3rd floor, in building known as 'A to Z (Industries) Premises CS Ltd., in Ward G South, CTS No: 1/265, 439-440, 267-1/267, 2/267, 3/267 of Lower Parcel Division, situated at Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai- 400013.

M/s. Krishna Allied Industries Pvt. Ltd. had purchased the said Unit No: 344 from Shalimar Infotech Pvt. Ltd., vide Agreement for Sale Dated 21-6-2018, duly registered vide No: BBE-5-5809- 2018 Dated 26-6-2018 & M/s Shalimar Infotech Pvt. Ltd. had purchased the said Unit No:344 from M/s. Alert Packaging House by Agreement for Sale Dated 29-9-2006, duly registered vide No: BBE-2-09912-2006 Dated 11-10-2006.

M/s. Alert Packaging House had purchased the said unit No:344 from Meher S. Kotwal by Agreement for Sale Dated 12th September, 1980.

Meher S. Kotwal had purchased the said Unit No: 344 from A to Z Industrial Premises CHS. Ltd., by Agreement for Sale executed in 1968.

The original of the Agreement for Sale executed in 1968 between A to Z Industrial Premises CHS. Ltd. & Meher S Kotwal & Original Agreement for sale Dated 12th September 1980 between Meher S Kotwal and M/s. Alert Packaging House are not available and seems to have been lost/misplaced.

The said Unit No: 344 is currently mortgaged with Standard Chartered Bank.

It may be noted that one of the Director of M/s. Krishna Allied Industries Pvt. Ltd. i.e Mr. Ashwin Natwarlal Shah has expired on 6-11-2019.

The said Unit is intended to be mortgaged with Punjab National Bank.

Any person having any knowledge of the above said agreements or having possession of the said agreements or any person/financial institution having any claim or objection of whatsoever nature, in the said Unit No. 344 or in respect of the agreement for sale Dated: 12/9/1980 & Agreement for Sale executed in 1968, they should intimate the undersigned in writing within 10 days from date of the publication failing which all the claims or objections received thereafter shall stand waived and will not be entertained thereafter.

Sd/- For Pradip Shukla & Co.  
302/A, D8, Yogi Prabhakar Society,  
Yogi Nagar, Borivali-West, Mumbai-92.

Place: Mumbai,  
Date: 24-2-2022.

**रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'**

**PUBLIC NOTICE**

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my client i.e. BILAL SALESH SHAMA, owner of Flat No. 14, 2nd Floor, A-Wing, Bldg. No. 542/SA, in Jatayu Sriшти Chs.Ltd., situated at Sriшти Complex, Sector V-A, Mira Road (E), Dist: Thane - 401107, having been offered by NARESH JESINGBHAI VADHEL, by way of Deed of Gift dated 13/09/2021 and the same was being registered under document No.TNN17-12885-2021, dated 13/09/2021 (4th Chain).

FURTHER the said NARESH JESINGBHAI VADHEL, had purchased from MOHMMAD IQBAL QAYUM KHAN, by way of Agreement for sale dated 15/06/2016, and the same was registered under document No.TNN10-8044-2016, dated 15/06/2016 (3rd Chain).

FURTHER the said MOHMMAD IQBAL QAYUM KHAN, had purchased from GOPALRAO RAMJI TAMBHALE, by way of Agreement for sale dated 04/03/2013, and the same was registered under document No.TNN12-340-2013, dated 04/03/2013 (2nd Chain).

FURTHER the GOPALRAO RAMJI TAMBHALE having purchased from M/S. EVERSMILE PROPERTIES PVT. LTD., by way of Agreement for sale dated 18/03/1990. The same was registered at Thane I under document No. 4158/1999. (1st Builder Agreement).

The said owners have reason to believe that the registered first Builder agreement for Sale dated 18/03/1999 and its registration receipt pertaining to the said Flat is not traceable, in spite of their diligent search. The Complaint is lodged by the Third Chain owner i.e. MOHMMAD IQBAL QAYUM KHAN, in Kashimira Police Station under missing Register No. 464/2016, dated 02/08/2016.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Complainant Authority appointed under the Maharashtra Stamp Act, 1958, having objection against the lost/misplaced of the said above mentioned registered first Builder agreement for Sale dated 18/03/1990 and its registration receipt pertaining to the said flat in any manner whatsoever and whatsoever by way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 7 days from the date of publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned.

Sd/-  
Adv. Shujauddin H. Qureshi  
MH Reg. No. 885  
Advocate High Court

Place: Mira Road (E)  
Date: 24/02/2022

**PUBLIC NOTICE**

Please take notice that (1) GANESH NARAYAN PATIL, (2) SUMITA GANESH PATIL, an adult Indian inhabitant presently residing at Mira Road (E), Dist: Thane, (hereinafter referred to as the "my clients") have entered into negotiations with BILAL SALESH SHAMA, (hereinafter referred to as the "other party") for the Sale of the Flat No. 14, 2nd Floor, A-Wing, Bldg. No. 542/SA, in Jatayu Sriшти Chs. Ltd., situated at Sriшти Complex, Sector V-A, Mira Road (E), Dist: Thane - 401107. (Hereinafter referred to as the "said Property"), owned and occupied by the other party and more particularly described in the Schedule of the Property, written hereunder and the said negotiations have reached the final stage of culmination.

In view of the above, my clients hereby give a notice to the public at large and calls upon all or any person/s who have any right, title, interest in the "said property" prejudicial to the interest of the "other party" and who have already filed any suit, claim, dispute, petition, appeal or like litigations or obtained any decree, award or other order conceding the subject matter of the "said property" or who intend to file any such proceedings as described above for enforcing their right in the said property to submit all their objection and claims in writing along with supportive documentary proofs having office at Opp. Passport Office, Malad (East), Mumbai - 400 087 thereof, to the undersigned within a period of 7 days of publication of this notice, failing which "my clients" will assume that no adverse claims or objections concerning the said property exist or if they do exist, they stand waived hereinafter and in such event my clients will proceed to complete the transaction of sale as envisaged by both the parties.

**THE SCHEDULE OF THE PROPERTY**

Flat No. 14, 2nd Floor, A-Wing, Bldg. No. 542/SA, in Jatayu Sriшти Chs. Ltd., situated at Sriшти Complex, Sector V-A, Mira Road (E), Dist: Thane - 401107.

Sd/-  
Adv. Shujauddin H. Qureshi  
MH Reg. No. 885  
Advocate High Court

Place: Mira Road (E)  
Date: 24/02/2022

**ग्राहक नोटिस**

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मोजे चादिता, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्फे नंबर ६८८ यांस दीडीआर सर्प्टिफिकेट नंबर २३१७, ओ/डब्ल्यू नंबर दी.पी./डी.आर.सी./१३२, दिनांक ११/०१/२०२१, दीडीआर क्षेत्र ३२८.०० चौरस मीटर अशी मिल्कट श्री.सतीश पंचेरीनाथ पाटील यांच्या मालकीची आहे. तसेच मोजे पोलांग, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्फे नंबर ८४/१३ यांस दीडीआर सर्प्टिफिकेट नंबर २१८८, ओ/डब्ल्यू नंबर दी.पी./डी.आर.सी./८४२४, दिनांक २६/१०/२०२०, दीडीआर क्षेत्र ३७९२.१० चौरस मीटर अशी मिल्कट श्री.सुरेश रामचंद्र भोर्डे व इतर ३ यांच्या मालकीची होती व सदर दीडीआर क्षेत्र श्री.केळस बन्दीलाल मराठे यांनी त्यांचेबायानुसु दिनांक ११/१२/२०२० रोजीचे खरेदीखताब्याचे कायम विकत घेतले असुन सदर मिल्कटीपेकी २०२.०० चौरस मीटर अशी मिल्कट, या मिल्कटीची वरील वर्णन केलेल्या मालकांनी आमचे अशिल नै. अशुल अराफ इन्फ्रा प्रा. लि. तर्फे डायरेक्टर श्री. तुफेल अताउल्लाह अन्सारी यांना कायम विकत देण्याचे मान्य व करबुल केले आहे. तसेच आमच्या अशिलाना सदर मिल्कटीची टायटल तपासणी करावयाची असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची नोटीस देत आहोत. तसे सदर मिल्कटीत कोणीही व्यक्ती वा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, ताण, भाडेपट्टा, बाहिस, दान, देखभाल, पोटागी, वारसा, वहीदार, करार करबा किंवा इतर कुळ्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन (१५) चौदा दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यांसह लेखी कळवावे. तसे न कळविण्यास सदरच्या मिल्कटीवर कोणाचाही कुळ्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडून देला आहे असे समजुन आमचे अशिल सदरच्या व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी.

सही/-  
अॅड. हनुमान एन. भोर्डे  
(खरेदीदारातर्फे वकील)

२)मरा रक्बा विभाग, भिवंडी निजामपुर शहर म्हादांगणालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

**जाहीर सूचना**

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील मंजुला हिमंत गडा यांचेवडील के. गांगजी काजी सावला यांची खाली नमूद केलेल्या सदिनिकेची मिल्कट आहे.

**परलंठे वर्णन**

मौजे नांदिवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील स. नं. ६८. हि. नं. १२२. नांदिवली, डॉ. विवली (पूर्व), ता. कल्याण, जि. ठाणे, यावरील अंजनी पॅराडाईज को. ऑप. हो. सोसा. लि. ए. विंग, या इमारतीमधील तळमजल्यावरील ५३५ चौ. फूट व्दुत-अप क्षेत्रफळाचा परलंठे नं.००३ ची मिल्कट. तसेच सदर परलंठे शेअर सर्प्टिफिकेट अनुक्रमांक ५६१ ते ५७० व अ. क्र.५७५ असे आहे.

सदर वर वर्णन केलेला परलंठे नं.००३ गांगजी काजी सावला यांनी दिनांक ०१.०७.२०१५ रोजी वी सौंदरराजन यांचेकडून कायमस्वरूपी विकत घेतलेला आहे. सधर करार दिनांक ०१.०७.२०१५ रोजी दुय्यम निबंधक कल्याण-१ यांचेकडे दस्त क्र. ५८८३/२०१५ अन्वये नोंदविलेला आहे.

तद्वतर गांगजी काजी सावला हिचे दिनांक १९.०९.२०१६ रोजी निघन झाले. तत्पूर्वी त्यांची पत्नी आरबाई गांगजी सावला हिचे दिनांक २५.१०.२०१४ रोजी निघन झाले असून त्यांना मंजुला हिमंत गडा (विवाहित मुलगी) हिचे एकमेव कायदेशीर वारस आहे अन्य कोणीही वारस नाहीत.

तरी सदर माहमत्तेविरुद्ध किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारसा, गहाण, खत लीजलीअन, हवाला, पोटागी इअशेत यांचे मार्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारे एखादा हक्क असण्याचा सर्व इसमानी याद्वारे त्या संबंधीची लेखी माहिती या जाहीर सुनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासुन १४ दिवसांचे आत वकील व नोटीरी श्री. एस. व्ही. तटें, द तटें मजला, अरिहत पुजा को. ऑप. हो. सोसा., तटें प्लाझाजवळ, मापाडा रोड, डॉ.विवली (पूर्व) ४२११०१, यांस कल्याण वारसा पाहिले. तसे न कल्याण तशा प्रकारे कोणाचेही हक्क नाहीत व असल्यास ते सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येईल.

ता.२३/०२/२०२२.

सही/-  
(श्री. वि. तटें)  
वकील व नोटीरी

**सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेड**

सो.आय.एन.एल१९४१एएच२०११एलसी२०१४

नोंदणीकृत कार्यालय: गळा क्र. ५एच/डी, माताइ इंडस्ट्रीयल एरिअर को-ऑप. सो. लि. कांचबाबा, रामचंद्र लिंगमाल, मालाड (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००३४, भारत.

वेबसाईट: www.suumaya.com, ई-मेल: sil.cs@suumaya.com

**टपाल मतदान सूचना**

येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चा कलम ११० आणि इतर लागू तरतुदी संघटिताने कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २२ (अमलातील केवळकित कोणतेही वैधानिक फेरबदल किंवा पुनर्घटनेबाबत) आणि संघटित मंत्रालयाद्वारे विस्तृत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२२/२०२०, दि.१५ जून, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२०, दि.२८ सप्टेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ३९/२०२०, दि.३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१, दि.२३ जून, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२१, दि.८ डिसेंबर, २०२१ नुसार आणि सेबी (एरओडीआर) रेग्युलेशन, २०१५ (सिस्टिम रेग्युलेशन, सुधारितप्रमाण) चे नियम ४४ आणि इतर लागू कायदा व अधिनियमासुद्धा खालील बाबींकरिता भागधारकांची अनुमती घेण्यासाठी नोंद दिनांक अर्थात १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी सदस्य/लाभाशी मालकांनी ई-मेलने विद्युत स्वक्याने (ई-वोटिंग/प्रिमोट ई-वोटिंग) मार्फत सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अनुमती घेण्यात येणार आहे.

अ.क्र. टपालवाचे वर्णन

१. कंपनीचे अधिकृत भागामंड्यवत्वात वड करणें आणि तदुसार कंपनीचे वेबसाईट अॅड असोसिएशन (एसओए) बदलणे.

२. बोस शेअर्सचे विणण

सुमाया परिपत्रकाच्या पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण अहवालासह टपाल मतदान सूचना तसेच टपाल मतदानप्रक्रिया व मुद्रक भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफे भागधारकांना पाठविले जाणार नाहीत आणि भागधारकांनी प्रिमोट ई-वोटिंग प्रणालीनेच त्यांची अनुमती किंवा विरोध कळविणे आवश्यक आहे.

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंदणीकृत नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी त्यांचे नाव, धारण शेअर्स संख्या, डीपीआयडी/एलएएच आयडी व ई-मेल पतामाह sil.cs@suumaya.com व investor@bigshareonline.com येथे त्यांची माहिती कळवत कंपनीकडे त्यांचे ई-मेल चालू करून घ्यावे.

१८ फेब्रुवारी, २०२२ रोजी सदस्यांचे नावे नोंदणीकृत समभागांचे भरणा केलेल्या मुल्यावर मतदान अधिकार असतील. नोंदणखेला सदस्य सलगत्या व्यक्तींनी सदर सूचना माहितीसाठी म्हणू घ्यावी. कंपनीने सेक्रेट डिपॉझिटी सर्विसेस (इंटींग) लिमिटेड ई-वोटिंग माध्यमून सदस्यांना ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. सदस्यांना मतदानाचा एक पर्याय ई-वोटिंगनेच न देता येईल. मतदानाची सविस्तर प्रक्रिया टपाल मतदान सुचनेत नमूद आहे.

सदस्यांनी कुप्या नोंद घ्यावी की, ई-वोटिंग २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी स.१.००वा. भात्रे प्रारंभ होईल आणि २६ मार्च, २०२२ रोजी सार्व. ५.००वा. भात्रे समाप्त होईल.

सदर कालावधीत १८ फेब्रुवारी, २०२२ रोजी समभागाच्या अस्त्यत्या कंपनीच्या सदस्यांना विद्युत स्वक्यानेच त्यांचे मत देता येईल. सदस्यांना किती आहे की, त्यांनी स्पष्टीकरण अहवालासह निघोजित दावा व्यवस्थित वाचावे आणि त्यांचे मत ई-वोटिंग सुविधेने २६ मार्च, २०२२ रोजी सार्व. ५.००वा. (भात्रे) पर्यंत घ्यावेत. तद्वतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल.

टपाल मतदान प्रक्रिया व ई-वोटिंग योग्य व पादादकित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून ए र गाला अॅड असोसिएटचे भागीदार श्री. रिंखण माला, कार्यात कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एससीए२८४२८५, सीओपी २०२८) यांची कंपनीच्या संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे.

टपाल मतदानप्रक्रिया कंपनीच्या www.suumaya.com वेबसाईटवरून डाऊनलोड करावयात.

टपाल मतदानाचा निकाल (तपासनीसांचा अहवालासह) कंपनीच्या अथॉरायटी कंपनीच्या मुद्दई येथील कॉर्पोरेट कार्यालयात २८ मार्च, २०२२ रोजी घोषित केला जाईल आणि कंपनीच्या (www.suumaya.com) वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. तसेच स्टॅक एक्चेंज, डीपॉझिटीय आणि निबंधक व घान हस्तान्तर प्रतनिधी कडे कळविले जाईल.

दुनचे नोंदणीकृत ई-मेलसह काही बदल असल्यास तुमच्या डिपॉझिटीकडे अद्यावत करून घ्यावेत. आ टपाल मतदान किंवा ई-वोटिंग बचाव काही प्ररन किंवा तक्रारी असल्यास कुप्या सदस्यांनी श्री. गवेषा डळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेक्रेट डिपॉझिटी सर्विसेस (इंटींग) लिमिटेड किंवा श्री. मेह्रुब लखानी, सहाय्यक व्यवस्थापक, सेक्रेट डिपॉझिटी सर्विसेस (इंटींग) लिमिटेड यांना संसं. क्र.०२२-२३०५८५४२/४३ वर किंवा ई-मेल helpdesk.evoting@cdslindia.com वर कळवावे.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार सुमाया इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सही/-  
उजिफ माला  
अध्यक्ष व व्यवस्थापक संचालक (डीआयएन:०६१५७६५)

टपाल मतदान सूचना ई-वोटिंग २५ फेब्रुवारी, २०२२

टपाल मतदान सूचना ई-वोटिंग २५ फेब्रुवारी, २०२२

**सुदाल इंडस्ट्रीज लिमिटेड**

सो.आय.एन.एल१९५१एएच२०११एलसी२०१४

नोंदणीकृत कार्यालय: ए-५, एमआरडी, अंबेड इंडस्ट्रीयल एरिअर, नाशिक-४२२०१०.  
कार्यालय: २६५, नरीमन पव्जन, २२०१, सीमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

३०.०९.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित एकमेव वित्तीय निष्कर्शांचा अहवाल

(रु.लाखात)

अ. क्र.	तत्परील	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही	
		३१.१२.२०२१	अलेखापरिहित	३१.१२.२०२०	अलेखापरिहित
१.	कार्यकालात एकुण उत्पन्न	३३८०.४०	८८२१.३७	८२२२.७३	
२.	कार्यालयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादकाय बाबतून)	-३८८.४८	-११२६.६३	-१३६०.९८	
३.	कार्यालयीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादकाय बाबतून)	-३८८.४८	-१७६८.२४	-१३८२.८०	
४.	इतर सर्वकाय उत्पन्न (ओमिआय)	०.००	०.००	०.१२	
५.	कार्यालयीकरिता एकुण सर्वकाय उत्पन्न	-३८८.४८	-१७६८.२४	-१३८२.८०	
६.	भरणा केलेले मर्यादा भांडवल (रखनी मुल्य रु.१०/-)	७३६.७८	७३६.७८	७३६.७८	
७.	इतर समभागा	-५३६.५९			
८.	अपवादकाय बाबतून उत्पन्न प्रतिमास मूळ व सीमिकृत	-२.४५	-१८.८५	-१८.८५	
९.	अपवादकाय बाबतून उत्पन्न प्रतिमास मूळ व सीमिकृत	-४.७५	-४.८५	-४.८५	

टीपः

१. सेबी (लिटिंग) अॅड अड इन्फोजार रिक्वायर्समेंट रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॅक एक्चेंजमह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्शांचे सविस्तर नमुनातील उतास आहे. वित्तीय निष्कर्शांचे संपूर्ण नमुना स्टॅक एक्चेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com व कंपनीच्या www.sudal.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.
२. वरील वित्तीय निष्कर्शांचे लेखागणिते अहवालासह पुरविलेले आहेत आणि तद्वतर २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेने मान्य करून नोंद घ्यावयाची येण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखागणिकांनी मर्यादित पुरविलेले आहेत.
३. कंपनी गेल्या अनेक वर्षांतून सतत तोटा सहन करत आहे आणि तिची निव्वळ संपत्ती पूर्णपणे कमी झाली आहे. वारसाळी उद्योगाच्या भागणीतील हितधुल्लेखे, कारखाने भांडवल तिथीची कमतरता आणि अल्पवित्तवच्या किमतीतील उरधिरता बाबुडे कंपनी किंवा उत्पादन क्षमतेचा योग्य वापर करू शकत नाही. संसकाने जाहीर केलेल्या वित्तीय प्रसिद्ध झाल्यापासुन (१५) चौदा दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखित कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यांसह लेखी कळवावे. तसे न कळविण्यास सदरच्या मिल्कटीवर कोणाचाही कुळ्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडून देला आहे असे समजुन आमचे अशिल सदरच्या व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी.

सही/-  
अॅड. हनुमान एन. भोर्डे  
(खरेदीदारातर्फे वकील)

२)मरा रक्बा विभाग, भिवंडी निजामपुर शहर म्हादांगणालिका, भिवंडी, जिल्हा ठाणे

टपाल मतदान सूचना ई-वोटिंग २५ फेब्रुवारी, २०२२

The details of the transaction which led to trigger of disclosure limit is as under:

Name	Pre transaction		Transaction		Post transaction	
	No. of shares	%age	No. of shares	%age	No. of shares	%age
Kishore Gopaldas Davda	25,000	0.47			25,000	0.47
Pratapraj Gopaldas Davda	3,51,204	6.63			3,51,204	6.63
Jasumati Kishor Davda	29,100	0.55			29,100	0.55
<b>Bharati Pratapraj Davda</b>	<b>3,97,909</b>	<b>7.51</b>	<b>1,52,813</b>	<b>2.88</b>	<b>5,50,722</b>	<b>10.39</b>
Hasmukh Purshottam Dawda	3,90,900	7.37			3,90,900	7.37
Vijaykant Purshottam Dawda	2,10,000	3.96			2,10,000	3.96
Yogesh PurshottamDawda	2,77,000	5.23			2,77,000	5.23
<b>Rupal Kailash Ashani</b>	<b>1,52,813</b>	<b>2.88</b>	<b>(1,52,813)</b>	<b>(2.88)</b>	<b>-</b>	<b>-</b>
Pratapraj G Davda HUF	2,22,758	4.20			2,22,758	4.20
Dhirajlal Shamji Madhavani	4,700	0.09			4,700	0.09
Niranjana Dhirajlal Madhavani	2,62,150	4.95			2,62,150	4.95
<b>Total</b>	<b>23,23,534</b>	<b>43.83</b>	<b>-</b>	<b>-</b>	<b>23,23,534</b>	<b>43.83</b>

(d) Events of delay in submission of disclosure under Regulation 31(4) of the SEBI SAST Regulations:

Sr. No.	Regulation	Date	Due date of compliance	Actual date of compliance	Delay, if any	Status of compliance with SEBI Takeover Regulations
1	31(4)	March 31, 2021	April 12, 2021	Not complied	Yes	